

## CUPID LIMITED

Manufacturers and Suppliers of Male & Female Condoms

Date: - 16/11/2022

To.

Department of Corporate Services,

BSE LIMITED,

Phiroze Jeejeebhoy Towers,

Dalal Street,

Mumbai - 400 001

SCRIP CODE: 530843

The National Stock Exchange of India Ltd.

Exchange Plaza, 5th Floor, Bandra-Kurla

Complex, Bandra (East),

Mumbai - 400051

Fax No. - 6641 8125 / 26

SCRIP CODE: CUPID

## SUBJECT: - NEWSPAPER CLIPPINGS OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR QUARTER ENDED ON 30<sup>th</sup> SEPTEMBER, 2022

Dear Sir / Madam,

With reference to captioned subject enclosed herewith the Newspaper Clippings of Unaudited Financial Results for quarter ended on 30<sup>th</sup> September, 2022 published by the company in newspapers named as "Business Standard" (English Language) and "Maharashtra Times" (Marathi Language) dated 16<sup>th</sup> November, 2022.

This is for your information.

Please take the same on your records and acknowledge the receipt.

Thanking you.

For Cupid Limited

Saurabh V. Karmase

Company Secretary and Compliance officer

ECSIN: EA041701A000083921

CIN No.: L25193MH1993PLC070846

#### Name of Newspapers: - Business Standard (English) & Maharashtra Times (Marathi)

Date of Publication: - 16th November, 2022



पुरुष / नहिलांचे कंडोग्स, ल्युब्रिकंटस् आणि इन विट्रो डायग्नोस्टिक्स (IVD) चे जन्मावक व निर्यातवार

A-६८, M.LD.C. (माळेगाव), सिन्नर,
मारिक - ४२२११३, महाराष्ट्र,
फोन नं. :- +९१ २५५१ २३०२८०/२३०७७२,
फॅक्स नं. :- +९१ २५५१ २३०२७९
सीन नं. :- एल२५१९३एमएच१९९३पीएलसी०७०८४६
ई-मेल :- cs@cupidlimited.com
वेबसाईट :- www.cupidlimited.com

#### **OUR IVD PRODUCTS**

- 1. Malaria Pf-Pv Antigen Test
- 2. Malaria Pf- PAN Antigen Test
- 3. Hepatitis B (HbsAg) Antigen Test
- 4. Hepatitis C (HCV) Antibody Test
- 5. Pregnancy hCG Detection Test
- 6. LH Ovulation Rapid Test
- 7. Dengue IgG IgM Antibody Test
- 8. Typhoid Antibody Test
- 9. Syphilis Antibody Test
- 10. HIV 1 and 2 kit Antibody Test
- 11. Viral Transport Medium

PACK SIZE: 50 & 100 KITS

## सप्टेंबर ३०, २०२२ ला संपलेल्या तिमाही आणि सहा महिन्यांकरीता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा अर्क

(प्रतिभाग मिळकत सोडुन र लाखांमध्ये) संपले वर्ष संपले

अनु		तिमाही संपला			सहानाही संपले		वर्ष संपले	
क्र.	तपशिल	30/09/2022	३०/०६/२०२२	३०/०९/२०२१	३०/०९/२०२२	३०/०९/२०२१	३१/०३/२०२२	
		(अलेखापरिकित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	
۹.	एकुण उत्पन्न	४,६२०.५१	३,9४८.८७	3,800.00	0,089.32	<b>६,७६३.९७</b>	93,608.63	
₹.	कर कालावधी पुर्वीसाठी निव्यळ नफा (अपवादात्मक आणि असामान्य बाबीपुर्वी)	9,29८.22	५७२.७४	६१४.८९	9,७९०.९६	9,804.68	२,४५२.१०	
₹.	कर कालावधी पुर्वीसाठी निव्वळ नफा (अपवादात्मक आणि असामान्य बाबीनंतर)	1,29८.22	५७२.७४	६१४.८९	<b>१,७९०,९</b> ६	१,४०५.८९	२,४५२.१०	
8.	कर नंतरच्या कालावधीसाठी निव्वळ नफा	८५७.९६	४६३.४४	888.60	9,329.80	9,049.00	9,७२७.९४	
ч.	कालावधीसाठी एकुण व्यापक उत्पन्न	८५७.९६	88,638	४५८.६९	9,३२१.४०	9,043.49	9,033.00	
31)	भरणा केलेले समभाग भांडवल	9,333.60	9,333.60	9,333.00	19,333.60	9,333.00	9,333.60	
ब)	प्रतिभाग मिळकत (दर्शनी मुल्य ₹ १०/- प्रत्येकी)			Dist	100	EAM	201910	
	।) बेसीक (₹ मध्ये)	€.83	9.80	3.82	9.99	6.98	92.94	
	ii) डायल्युटेड (₹ मध्ये)	£.83	3.80	3.82	9.99	0.98	92.94	

मुचना :- १) उपरोक्त वित्तीय निष्कर्षांचे तपशिलवार स्वरूप सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्स्चेंजेस सोबत फाईल केले आहे. सक्षर वित्तीय निष्कर्षांचे संपुर्ण स्वरूप स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com तसेच कंपनीची वेबसाईट www.cupidlimited.com वर उपलब्ध आहेत.

२) संचालक मंडळाने वित्तीय वर्ष २०२२-२३ करीता ₹ २/- प्रति समभाग (२०%) पहिला अंतरिम लाभांश घोषित केला आहे. सदर लाभांशासाठीची रेकॉर्ड तारीख २४ नॉव्डेंबर, २०२२ आहे.

क्युपिङ लिमिटेड करीता

स्वाक्षरी/-

जनध्याला एल. शर्मा स्वतंत्र संघालक

ठिकाण :- मुंबई तारीख :- १४ नोव्हेंबर, २०२२

# Volumes, lower costs may drive auto firms' margins

But inflationary trend could act as a speed breaker, caution analysts

SHALLY SETH MOHILE Mumbai, 15 November

rokerages expect margins of auto companies especially passenger vehicle makers to expand in the coming quarters because of softer raw material costs and higher volumes. Many companies as a result have seen an upward revision in estimates for them by the brokerages.

The optimism for the quarters ahead also comes from a positive management commentary and improved outlook. But the benefits of lower steel and precious metal prices are seen being eroded by an increase in the prices of crude derivatives, and this may negate some gains.

Car market leader Maruti Suzuki India will be one of the key beneficiaries of the lower raw material costs and strong volumes as production and deliveries pick up the pace.

Maruti expects new products (recent and future models) to help the company attain a dominant position in utility vehicles (UVs). As of September 2022, its order book stood at 412,000 units. "Driven by better scale and pricing, we expect the Ebitda margin to expand from 6.5 per cent in FY22 to 9.5 per cent in FY23E, and to 11.5 per cent in FY25E," wrote Raghunandan NL, analyst at Emkay Research, in a post-earnings report.

Emkay has a target price of ₹11,000 for the stock. Its current market price as on November 15 was ₹9,159. The brokerage has pencilled in 11 per cent growth in volumes in FY23. But a few companies didn't see the benefits of lower commodity prices in the September quarter; if anything, they witnessed the residual impact of higher prices as they were still left with material bought at higher prices.

Eicher Motors' motorcycle-making arm, Royal Enfield (RE), is yet to benefit from the decline in raw material prices. Thus in Q2, it was unable to protect gross margin from declining due to rising sales of Hunter — the company's latest 350cc model priced at ₹1.66 lakh. "The same (margin improvement) should be visible from Q3 as gross margin starts improving with price hikes and commodity price decline benefit seeping through," wrote Basudeb Banerjee, analyst at ICICI Securities, in a recent research note. The company's man-

**Manufacturer & Exporter of** 

Male Condoms, Female Condoms,

Water Based Lubricant and

In Vitro Diagnostics (IVD)

A-68, M.I.D.C.(Malegaon), Sinnar,

Nashik-422 113, Maharashtra, India,

Tel No.: + 91 2551 230280 / 230772.

Fax:+ 91 2551 230279

CIN No.: - L25193MH1993PLC070846

E-mail: cs@cupidlimited.com Website: www.cupidlimited.com

OUR IVD PRODUCTS

1. Malaria Pf-Pv Antigen Test

2. Malaria Pf- PAN Antigen Test

3. Hepatitis B (HbsAg) Antigen Test

4. Hepatitis C (HCV) Antibody Test

7. Dengue IgG - IgM Antibody Test

10. HIV 1 and 2 kit Antibody Test

PACK SIZE: 50 & 100 KITS

5. Pregnancy hCG Detection Test

6. LH Ovulation Rapid Test

8. Typhoid Antibody Test

9. Syphilis Antibody Test

11. Viral Transport Medium



	FY23E EPS (₹)				FY24E EPS (₹)	
	Jun 30, '22	Sep 30 , '22	Nov 14, '22	Jun 30, '22	Sep 30 , '22	Nov 14, '22
Maruti Suzuki India	240.5	251.1	251.9	367.6	372.0	384.5
Bajaj Auto	198.4	189.2	195.2	226.5	225.9	226.8
Hero MotoCorp	166.4	161.5	152.2	190.6	187.9	183.5
Eicher Motors	95.3	101.3	103.6	120.1	128.9	132.7
Mahindra & Mahindra	60.7	66.5	63.5	62.9	77.5	78.5
TVS Motor	28.1	30.3	30.6	33.9	37.8	38.9
Tata Motors	20.2	13.7	4.3	39.2	36.7	33.8
Ashok Leyland	3.8	3.6	3.6	7.1	7.1	7.2

cushion a slight margin dilution due to Hunter's pricing.

EPS: Earnings per share: E: Estimates (as on respective dates)

Mahindra & Mahindra, which delivered a better-than-expected Q2 performance, is another company that has seen forecasts being revised. The upgrades have come on the back of a higher-than-expected average selling price of ₹7.62 lakh — up 6 per cent quarter-onquarter. With successful SUV launches and a strong order book of 260,000 units, Mahindra plans to expand SUV capacity from 29,000 units per month at end-FY22 to 39000/49000 units per month in FY23/FY24. Its domestic UV share has improved by 200 basis points since FY22 to 17 per cent. SXCV B"We expect margins to improve from here on, led by improved chip supplies to service healthy order book, fixed-cost optimisation, decrease in raw material cost, and aggressive pricing," wrote Mansi Lall, analyst at Prabhudas

agement has guided for a margin expansion. Lilladher, in a November 14 report. She expects It also expects a better operating leverage to commodity tailwinds would further benefit margins and has built in a 300-basis point expansion over FY22-25.

Source Bloomberg; Compiled by BS Research Bureau

Like Royal Enfield, the management of TVS Motor Co is optimistic about the road ahead. The better availability of chips will aid in production ramp-up of premium motorcycles which, in turn, will improve the mix and drive margin expansion. Though the supply-side issues started easing in Q2FY23, they still impacted the production of premium motorcycles, restricting the full benefit of the improvement in the mix. "We raise our FY23/FY24 EPS estimate by 5 per cent /7.5 per cent, led by an upgrade in volumes on supplyside improvements and a favourable rupee," Jinesh Gandhi, research analyst at Motilal Oswal wrote in a research report.

Even as the road ahead for most companies looks smooth the inflationary trend may play a spoilsport, cautioned analysts.

# **Build equity-heavy portfolio** for child's education goal

This is essential to combat the high inflation in cost of education

KARTHIK JEROME

In a recent ruling, the Supreme Court upheld an Andhra Pradesh High Court (HC) judgment that had quashed the state government's decision to enhance the tuition fee in medical colleges to₹24 lakh per annum, seven times the fee fixed earlier. While this news will come as music to the ears of parents, the fact is that higher education is expensive. An undergraduate degree in medicine from a private college can cost more than

A post-graduate degree in management from a premier institute can cost between ₹20 lakh and ₹35 lakh. Even undergraduate degrees in law and liberal arts from highly ranked private institutes cost a packet. Given the high costs involved, parents must save and invest diligently for this goal.

#### Fix a target

Estimating the amount that will be required is difficult when the child is young. Costs vary widely across courses (professional or non-professional). colleges (government or private), and country (India or overseas).

"When the child is very young, parents must get an estimate of how much some of the major courses cost currently and fix a MONEY rough target. This estimate can be finetuned as the child grows and the goal becomes clearer," says Deepesh Raghaw, founder, PersonalFinancePlan, a Securities and Exchange Board of Indiaregistered investment advisor.

Apply an inflation rate to the current fee. "Inflation in education is higher than the

#### DOs AND DON'Ts

▶ Buy adequate term insurance so that child's education goal is not compromised in case of an eventuality

Don't build a fixed income-heavy portfolio for education goal, or else you could fall short due to high inflation in the cost of higher education

Fund whatever percentage of the cost of postgraduate education you can without dipping into your retirement corpus

Encourage your child to work and save after undergraduate degree, and take an education loan

Avoid child insurance plans; many of them don't score highly on returns and cost

consumer price index-based inflation. Apply a 10 per cent rate," says Renu Maheshwari, a Sebiregistered investment advisor, cofounder and principal advisor, Finscholarz Wealth Managers.

Be conservative in your estimates so that you end up with a surplus rather than a shortfall.

#### Begin early

Financial planners say parents must start saving and investing for this goal early — from the day the child is born. "If you wait until clarity emerges on your child's education goal, it might be too late to gather an adequate corpus,"

savs Harshad Chetanwala co-founder. MyWealthGrowth.com.

Starting early makes the journey stress free. "The power of compounding works in your fayour. You can arrive at your goal without taking too much risk in your investment portfolio," says Maheshwari.

When the child is young, parents may also be shouldering the burden of a home loan EMI. "Begin investing for the education goal with whatever amount you can set aside and try to increase your contribution by 10-15 per cent annually as your income grows," says Chetanwala.

#### Be aggressive

Build an aggressive portfolio for this long-term goal. "Depending on what your risk profile permits, opt for an 80:20 or 70:30 (equity:debt allocation) portfolio initially. Maintain this allocation during the initial years.

Reduce the equity allocation by 5-7 percentage points annually as you get closer to the goal," says Raghaw. Chetanwala suggests having the bulk of your portfolio in equity mutual funds via the systematic investment plan route.

The fixed income component can be built using the Public Provident Fund opened in the child's name (7.1 per cent tax-free return). Those who have a daughter can start a Sukanya Samriddhi Yojana account (7.6 per cent return tax-free). "On the fixed-income side, go with products that allow your money to compound. For instance, if you invest in fixed deposits (FDs), select the cumulative option,' says Raghaw. Those in the 30 per cent and above tax brackets should prefer debt mutual funds over FDs if the goal is more than three years away (to avail of the indexation benefit on taxation). If your child intends to study abroad, a part of the corpus must be invested in international funds and gold to combat the rupee's tendency to depreciate against currencies like the US dollar.

### HARISH TEXTILE ENGINEERS LIMITED

Regd. Office: 2nd Floor, 19 Parsi Panchayat Road, Andheri (East), Mumbai-400069 CIN No:L29119MH2010PLC201521 Phone: +91 22 28367151/ 40373000, Web site: www.harishtextile.com; E Mail: investor@harishtextile.com

Extract of Statement of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2022

Half Year Ended September 30, 2021 4,561.69 (54.44)	Year ended March 31, 2022 10,732.12	
	,	
(54.44)	65.92	
(54.44)	65.92	
(30.85)	48.28	
(30.85)	48.28	
333.60	333.60	
623		
(0.92) (0.92)	1.45 1.45	
_	(30.85) (30.85) 333.60	

te:The above is an extract of the detailed format of Unaudited Standalone Financial Results for the Quarter and Half Year Ended on September 30, 2022 filed with the Stock Exchange on November 14, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulariements) Regulations 2015. The full format of the Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended on September 30, 2022 are available on the Company website www.harishtextile.com and on the Stock Exchange website www.bseindia.com

r Harish Textile Engineers Limite

NOTICE

Distribution of Income Distribution cum Capital Withdrawal ('IDCW') under Kotak Equity Arbitrage Fund Notice is hereby given that in accordance with Dividend ('IDCW') Policy approved by Kotak Mahindra Trustee Company Limited (the Trustee to Kotak Mahindra Mutual Fund), the distribution under Monthly IDCW Option of Kotak Equity Arbitrage Fund, is as under:

	(Rs. per unit)*	Record Date	(Rs. per unit)	NAVS as on November 14, 2022 (Rs.)
Kotak Equity Arbitrage Fund – Regular Plan – Monthly IDCW Option	0.0216	November 21,	10	10.7214
Kotak Equity Arbitrage Fund – Direct Plan – Monthly IDCW Option	0.0274	2022	10	11.2066

\*Distribution of the above IDCW is subject to the availability and adequacy of distributable surplus Note: The Payment of IDCW will be subject to deduction of applicable statutory Levy.

Pursuant to payment of IDCW, the NAVs of the IDCW Options of the Scheme would falls to the extent of payout and statutory levy if any.

All Unit Holders / Beneficial Owners of the above mentioned IDCW Options of the scheme, whose names appear in the records of the Registrar, Computer Age Management Services Pvt. Ltd. / Depositories as on November 14, 2022 will be eligible to receive the IDCW.

> For Kotak Mahindra Asset Management Company Limited Nilesh Shah

> > Managing Director

November 15 2022

Any queries / clarifications in this regard may be addressed to: Kotak Mahindra Asset Management Company Limited

CIN: U65991MH1994PLC080009 (Investment Manager for Kotak Mahindra Mutual Fund) 6th Floor, Kotak Towers, Building No. 21, Infinity Park, Off: Western Express Highway, Goregaon - Mulund Link Road, Malad (East) Mumbai 400097. Phone Number: +918048893330 ● Email: mutual@kotak.com ● Website: kotakmf.com

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

#### **TILAKNAGAR INDUSTRIES LTD. (TI)** CIN: L15420PN1933PLC133303

Registered Office: P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Maharashtra-413 720 Corporate Office: 3<sup>st</sup> Floor, Industrial Assurance Building, Churchgate, Mumbai, Maharashtra-400 020 Email: investor@tilind.com, Website: www.tilind.com, Phone: +91 22 22831716, Fax: +91 22 22046904

## <u>IOTICE OF THE EXTRA-ORDINARY GENERAL MEETING AND REMOTE E-VOTING INFORMATION</u>

Notice is hereby given that Extra-Ordinary General Meeting (EGM) of the Members of Tilaknag Industries Ltd. will be held on **Wednesday**, **December 07**, 2022 at 11.00 a.m. through Vide Conferencing (VC) / Other Audio Visual Means (OAVM) as set out in the Notice of the EGM i compliance with applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and Rules frame thereunder and General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 2/2021, 2/2022 and 3/202 dated April 8, 2020, April 13, 2020 May 05, 2020, January 13, 2021 and May 05, 2022 respective (collectively referred to as the MCA Circulars) and the SEBI Circular Nos. SEBI/HO/CFD/CMD CIRIP/2020/79 SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11, SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/6/ dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 respectively issued by the Securities and Exchange Board of India (collectively referred to as SEBI Circulars) without the presence of the Members at the common venue. The Deemed Venue for the EGM shall be the Registere Office of the Company, i.e. P.O. Tilaknagar, Tal. Shrirampur, Dist. Ahmednagar, Shrirampu

In compliance with above MCA Circulars and SEBI circulars, the Company has sent the Notice of the EGM on Tuesday, November 15, 2022 through electronic mode only to those Members whos e-mail addresses are registered with the Company or Registrar & Transfer Agent and Depositorie the EGM has been dispensed with vide MCA Circulars and the SEBI Circula

The Notice and the Explanatory Statement of the EGM is available on the website of the Compar at www.tilind.com and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of Central Depositor Services (India) Limited (CDSL) at www.evotingindia.com.

In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Compan (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, the Secretaria Standard on General Meetings (SS-2) issued by the Institute of Company Secretaries of India and sub-clause (1) & (2) of Regulation 44 of the SEBI LODB, Regulations, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before as well as during the EGM in respect of th businesses to be transacted at the EGM and for this purpose, the Company has engaged th

services of CDSL for facilitating voting through electronic means. The Members may cast their votes using an electronic voting system from a place other than veni of the EGM ('remote e-voting'). The remote e-voting period will commence on Sunday, Decemb 04 2022 at 09:00 a m (IST) and end on Tuesday December 06 2022 at 05:00 n m (IST) ring this period, the Members of the Company, holding shares either in physical fo Dematerialized form, as on Wednesday, November 30, 2022 ("Cut-Off Date"), may cast their

vote by remote e-Voting. The detailed instructions for remote e-Voting are given in the Notice of the EGM. Members requested to note the following

The remote e-Voting facility would be available during the following period

The remote e-Voting module shall be disabled by CDSL for voting thereafter

Commencement of remote e -Voting From 09.00 a.m. on December 04, 2022 Upto 05.00 p.m. on December 06, 2022

The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up Equil Share Capital of the Company as on Wednesday, November 30, 2022 ("Cut-Off Date"). facility of remote e-Voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Votin shall be able to exercise their right during the Meeting. A person whose name is recorde in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the Cut-Off Date only sha be entitled to avail the facility of remote e-Voting before and during the EGM;

Any person who acquires shares of the Company and becomes a Member of the Comp after the email/dispatch of the Notice and holds shares as on the Cut-Off Date may obtai the login-id and password for remote e-Voting by sending a request a helpdesk.evoting@cdslindia.com or may contact on 022-23058738 and 022-23058542-4 as provided by CDSL. A person who is not a Member as on the Cut-Off Date should treat the Notice of the EGM for information purposes only.

The Members of the Company holding shares in physical/demat form and who have not registe updated their e-mail addresses with the Company / Registrar & Transfer Agents (the Registrar / Depository Participants (the DPs) are requested to send the following documents/information v mail to investor@tilind.com or info@bigshareonline.com in order to register/update their e-ma es and to obtain user id & password to cast their vote through remote e-voting or e-votin

Name registered in the records of the Company

E-mail id and Mobile numbe

DPID- Client ID, Client Master Copy or Copy of Consolidated Account Statement (For Share

scanned copy of the share certificate front and back (For Shares held in Physical Form) self-attested scanned copy PAN and Aadhar

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company aft dispatch of the notice and holding shares as of the Cut-Off Date, may obtain the login ID an password in the manner as mentioned in the Notice of the EGM dated November 10, 2022.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Sr. Manager, Central Depository Services (India) Limited (CDSL), A Wing 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lower Parel (East), Mumba - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call on 022-23058542/43.

The Results declared along with the report of the Scrutinizer shall be placed on the website the Company i.e. <u>www.tillind.com</u> and on the website of CDSL i.e. <u>www.evotingindia.com</u> immediately after the declaration of result by the Chairman or a person authorized by him in writing The results shall also be uploaded on the websites of stock exchanges i.e. www.bseindia.com a

By the order of the Board

Date: November 15, 2022 Place: Mumbai

Company Secretar

#### EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2022 ( Rs. in Lacs except EPS )

**Quarter Ended Half Year Ended Year Ended** 

						<u> </u>			
	SR.	PARTICULARS	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022	
	No.		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
۶,	1	Total income	4,620.51	3,148.87	3,407.78	7,769.38	6,763.97	13,704.73	
	2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and Extraordinary items)	1,218.22	572.74	614.89	1,790.96	1,405.89	2,452.10	
,	3	Net Profit for the period before tax (after Exceptional and Extraordinary items)	1,218.22	572.74	614.89	1,790.96	1,405.89	2,452.10	
ı	4	Net Profit for the period after tax	857.96	463.44	464.80	1,321.40	1,059.70	1,727.94	
	5	Total Comprehensive Income for the period	857.96	463.44	458.69	1,321.40	1,053.59	1,733.80	
	Α	Paid up Equity Share Capital	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	1,333.80	
	В	Earnings Per Share (Face Value of Rs. 10/- each) i] Basic (Amount in INR)	6.43	3.47	3.48	9.91	7.94	12.95	
ı		ii] Diluted (Amount in INR)	6.43	3.47	3.48	9.91	7.94	12.95	

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on company's website at www.cupidlimited.com and on the websites of the Stock Exchanges at www.bseindia.com

2. 1st Interim Dividend for FY 2022-23 of Rs. 2/- per equity share (20%) declared by the Board of Directors. Further, Record Date for the said dividend is 24th November, 2022.

Place: Mumbai Date: 14th November, 2022

For CUPID LIMITED Jandhyala L. Sharma **Independent Director**